

Aarogya Darshika

नोंदणी क्रमांक : 213460
रुग्णाचे नाव : Test Patient
अहवाल तारीख : 4 Oct 2024

वय : 56 Years
लिंग : Male

क्लिनिकचा पत्ता : 301, City Centre, Hinjawadi phase 1, Pune, Maharashtra, India - 411021
संपर्क : +91 7774040185

ई-मेल : info@atreyainnovations.com


नोंदणी क्रमांक : Dr. Nadi Tarangini
रुग्णाचे नाव : Test Patient
वय : 56 Years

लिंग : Male
वजन : 40 Kg
उंची : 152 Cm

अहवाल तारीख : 4 Oct 2024
वेळ : 10:45 AM

प्रकृती किंवा शरीराच्या प्रकाराचे विश्लेषण

तुमचे वास्तविक स्वरूप जाणून घ्या - जन्मानुसार तुमचे अनन्यभौतिक, शारीरिक आणि मानसिक घटक निश्चित करण्यासाठी सखोल विश्लेषण.



प्रकृती विवरण

तुमची प्रकृती वात पित्त आहे. आयुर्वेद याला द्वि दोषज प्रकृती म्हणतो. याचा अर्थ तुमच्या प्रकृतीवर दोन दोषांचे वर्चस्व आहे. तुमच्या शरीरातील धातूंमध्ये पित्त दोषाच्या संयोगाने वात दोषाचे प्राबल्य आढळले आहे. विश्वातून, तेजस, आकाश आणि वायु महाभूते तुमच्या शारीरिक, शरीर क्रिया आणि मानसिक वैशिष्ट्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात लक्षात घ्या की वात थंड, रुक्ष, सूक्ष्म, उग्र आणि हलका आहे आणि पित्त उष्ण, तीक्ष्ण आणि हलका आहे. तुमचा कफ कमी आढळला आहे. कफला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलली पाहिजे. सहसा, तुमच्या संतुलित अवस्थेत, तुम्ही खालील वैशिष्ट्ये दर्शवता.

शारीरिक वैशिष्ट्ये	मानसशास्त्रीय वैशिष्ट्ये	चेतना वैशिष्ट्ये
<ul style="list-style-type: none">वात तुम्हाला रुक्ष, खरबरीत व सुरकुत्या असलेली त्वचा देतो.पित्ताच्या संयोगाने संवेदनशील त्वचेची प्रवृत्ती आहे."वातामुळे केस लवकर गळणे, कुरळे, पातळ आणि रुक्ष केस होतात.	<ul style="list-style-type: none">तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्यासाठी तुम्ही खूप संघर्ष करत आहात.वात अस्वस्थता, अतिविचार आणि भयभीत स्वभाव देतो.तुम्ही सहसा खूप आनंदी आणि मैत्रीपूर्ण असता, परंतु कधीकधी तुम्ही पटकन रागावता आणि वाद घालता.	<ul style="list-style-type: none">तुमची मानसिक अवस्था (चेतना) खूप कमकुवत, अस्वस्थ आणि तुम्हाला चिडचिड होत आहे.तुम्ही तुमच्या मना (चेतने) भोवती सत्वाची सकारात्मकता राखली पाहिजे.तुम्ही तुमचे घर, ऑफिस आणि पोशाखात निळे, हिरवे, पिवळे आणि केशरी रंग वापरू शकता.

तुमची प्रकृती जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण ते "तुमची संतुलित स्थिती" समजून घेण्यास आणि दैनंदिन आहार आणि जीवनशैली सुधारणांबद्दल सल्ला घेण्यास मदत करते.



विकृती किंवा असंतुलन विश्लेषण

तुमच्या सभोवतालच्या वातावरणानुसार तुमच्या अंतर्गत आरोग्यातील विचलन जाणून घ्या

नाडी आलेख

(तुमच्या वात, पित्त आणि कफ स्तरांचे ग्राफिकल प्रस्तुतीकरण)



आपल्या नाडीचे स्वरूप

पल्स रेट :


92

रिदम :

नियमित




आंतर स्वास्थ्य मूल्यांकन :



आंतरिक आरोग्याची व्याख्या रोगप्रतिकारशक्ती म्हणून केली जाते, जी कोणत्याही जीवाची (येथे मानवाची) संसर्ग, रोग आणि ऍलर्जी यांच्याशी लढण्याची क्षमता असते. हे रोग होण्यापासून टाळण्यास किंवा व्याधीचा त्रास कमी होण्यास आणि लवकर आरोग्य प्राप्त होण्यास मदत करते. धातू, प्रणाली किंवा अवयवांना त्रास देणाऱ्या घटकांविरुद्ध शरीराच्या धातूची सहनशीलता देखील प्रतिकारशक्ती आहे. आयुर्वेदामध्ये, प्रतिकारशक्ती दोन घटकांवर अवलंबून असते, पहिली म्हणजे प्रकृती किंवा शरीर प्रकार किंवा आंतरिक आरोग्य आणि दुसरे म्हणजे निरोगी जीवनशैली, आहाराच्या सवयी आणि व्यायाम यातून प्रतिकारशक्ती संपादन करणे.




पाचन स्वास्थ्य मूल्यांकन :



पाचनसंस्थेचे आरोग्य म्हणजे भोजन पाचवण्याची क्षमता व योग्य चयापचय, जे पाचनसंस्थेत आढळते. तोंडापासून जठरा पर्यंत ते आतड्यांपर्यंत आणि गुदद्वारापर्यंतचे सर्व अवयव पाचनसंस्थेत समाविष्ट आहेत. अन्नाची चव जाणवणे, योग्य भूक लागणे, जेवणानंतर शरीरात हलकेपणा, पेशींमध्ये अन्न रस शोषून घेणे, उत्साही वाटणे आणि सहजतेने मल विसर्जन होणे ही निरोगी पाचनसंस्थेची लक्षणे आहेत. पाचक अग्नी, चयापचय, शोषण, पाचनी पडणे आणि उत्सर्जन मध्ये व्यत्यय आल्याने पाचनसंस्थेचे रोग होऊ शकतात.



मानस स्वास्थ्य मूल्यांकन :




शारीरिक आणि भावनिक अशा दोन प्रकारे आरोग्याला प्राधान्य दिले जाते. मन शांत, आनंदी आणि संतुलित स्थितीत निरोगी असते. मन आणि शरीर यांच्यातील समन्वय स्वास्थ्य प्रदान करते. शिवाय, पाचन, चयापचय आणि मनाची स्थिती असंतुलित अवस्थेत एकमेकांवर परिणाम करतात, ज्यामुळे रोग होतात. संतुलित विचार आणि सकारात्मक दृष्टीकोन मानसिक आरोग्य प्राप्त करण्यास मदत करेल. भीती, चिंता, अस्वस्थता, राग आणि अतिविचार ही तणावग्रस्त मनाची आणि आत्म्याची (चैतन्याचे) लक्षणे आहेत.

प्रकृती (आदर्श तुम्ही)

वात पित्त

विकृती (सध्या तुम्ही)

पित्त




प्रकृती (आदर्श तुम्ही)

वात पित्त

विकृती (सध्या तुम्ही)

पित्त




प्रकृती (आदर्श तुम्ही)

वात पित्त

विकृती (सध्या तुम्ही)

पित्त



विकृती किंवा असंतुलन विश्लेषण



स्नेहन स्तर : उच्च

स्नेहन घटक म्हणजे शरीरातील स्निग्धता, तेलकटपणा आणि शरीरातील आर्द्रतेचे स्तर. हे शरीराच्या धातूना बळकट करण्यासाठी, वृद्धत्व रोखण्यासाठी आणि दीर्घायुष्य देण्यावर कार्य करते. हे अस्थी, सांधे, स्नायू आणि मन यांचे पोषण देखील करते.




आमाचे(अपाचित अन्न) स्तर : कमी

आम म्हणजे न पचलेले अन्नपदार्थ जे पोटात किंवा पचनमार्गात आढळतात. हे कोणत्याही रोगाचे मुख्य कारण आहे. पचनशक्ती वाढवणे आणि आम पचवणे हा आरोग्याच्या अनेक तक्रारींवरचा प्रथम मुख्य उपचार आहे.

संक्षेप विवरण

वर्तमान नाडी विकृती: पित्त



- नाडीचे परीक्षण दिवसाच्या पित्त काळात नोंदवण्यात आले आहे. या काळामध्ये तुम्हाला सर्वाधिक मात्रे मध्ये आहार घ्यावासा वाटतो कारण या काळामध्ये इतर काळापेक्षा शरीर सहजपणे घेतलेल्या आहाराचे पचन करून ऊर्जेमध्ये रूपांतर करू शकते.
- तुमचा पाचक अग्नी, चयापचय क्रिया आणि शरीरातील स्नेहन घटक उत्तम आहेत परिणामी तुम्हाला उत्तम आरोग्याचा लाभ होत आहे. मध्यम तणाव आणि अतिविचार आढळले आहेत जे स्वभावात लहरीपणा, चिडचिड दर्शवू शकते. रोगप्रतिकारशक्ती मध्यम आहे जी आळशीपणा, ऊर्जेचा अभाव, कोणत्याही आरोग्याच्या तक्रारींविरुद्ध, रोगांविरुद्ध लढण्याची कमी शक्ती दर्शवते. तुमच्या शरीरातील पाचक अग्नी आणि स्नेहन टिकवून तुमचे अंतर्गत आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आणि स्वस्थ आहार घ्यावा.

टिपणी



आहार आणि जीवनशैलीच्या शिफारशी / (सूचना / सल्ला)

असंतुलित शरीर आणि मन यांचा सुसंवाद (मेळ) साधण्यासाठी वैयक्तिकृत आहार शिफारसी!!

	करा	करू नका
 धान्य	जव, चौरड, शिजवलेले ओट्स, ज्वारी, वरई	बाजरी, कुट्टू, मोहरी, नवीन धान्य, सुकवलेले ओट्स
 कडधान्य	ताजा मटार, हिरवी मूग डाळ, राजमा, पावटा, तुर डाळ	उडीद डाळ, कुळीथ डाळ, तूर डाळ
 शाकाहारी	कोबी, धने, शिजवलेले गाजर, काकडी, मटार	वांगे, ढोबळी मिरची, गवार, मका, शेवग्याच्या शेंगा
 मसाले	ताजी तुळस, दालचिनी, पुदीना, संत्र्याचे साल, केशर	ढोबळी मिरची, जिरे, ओवा, पिप्पली, ओवा
 पालेभाज्या	माठ, शतावरी, कोथिंबीर, सलाड, पालक	गाजराची पाने, मेथी, मोहरीची पाने, तीळाचे पाने, आळूची पाने
 तेल	कैनोला, ऑलिव्ह, प्रिमरोज, सोयाबीन, सूर्यफूल	बदाम, मका, मोहरी, करडई, तीळ
 मांसाहारी	चिकन, अंड्याचा पांढरा भाग, गोड पाण्यातील मासे	अंड्याचा बलक, मेंढी, शेळीचे मांस, समुद्री मासे, समुद्री खाद्य पदार्थ
 फळे	बेरी (गोड), नारळ, सीताफळ, खरबूज, अननस (गोड)	सफरचंद (आंबट), बेरी (आंबट), पपत्रस, बोरं, अननस (आंबट)
 सुकामेवा	मोरावळा, अंजीर, कोकम, भिजवलेले बदाम, खजूर	ब्राझिल नटस, काजू काजू, पिस्ता, भाजलेले आणि खारट ड्राई फ्रूट, अक्रोड
 दूध उत्पादन	बटर, बटर (मीठविरहित), पनीर, तूप, श्रीखंड	दही, हार्ड चीज, खारवलेले लोणी, आंबट मलाई, दही
 कृती	सोल कढी, आमरस, श्रीखंड, ज्वारीचा पराठा, ज्वारीचा उत्तपा	सबुदाणा खाचाडी, सागो वाडा, साधा आमलेट, भाकरी, मसालेदार ब्रेड
 योग	मध्यम योग, पादहस्तासन, पश्चिमोत्तानासन, बसण्याची अवस्था, उष्ट्रासन	बिक्रम योग, पॉवर योग, शीर्षासन, सिंहासन, उक्तटासन
 फिटनेस	हायकिंग, माध्यम गतीने चालणे, माउंटन बाइकिंग, स्कीइंग, खेळ	



Your Diet based on Today's Nadi Vikruti

	Early morning	Breakfast	Lunch	Snacks	Dinner
शुक्र 4 ऑक्टो	Homemade Green tea, Black raisins (kalya manuka)	Corn, capsicum Paneer/Tofu open faced sandwich, Black plums, Apricots	Paneer Roll , Carrot-Ginger soup, Spicy Baked Eggplant	Apple, Pista (unsalted)	Vegan fried rice, Cabbage and pomegranate pachadi, Cream of pumpkin
शनि 5 ऑक्टो	Tulsi + mint Green tea	Masala paniyaram/appe, Buttermilk with cumin powder	Sadha Bhaat Indrayani White (cooked), Sadhi Amti/ Daily dal (Green Moong dal with tamarind), Carrot raita, Avocado Gazpacho	Pineapple, Italian Vegetable Bake	Bhakari (Ragi/Nachni + Bajra flour), Any steamed sabji of your choice , Any dal with ghee of your choice , Mix veg pachadi
रवि 6 ऑक्टो	Turmeric Green Tea, Black raisins (kalya manuka)	Rice flour and Moong dal with Tomato omelette, Black plums	Any stuffed paratha of your choice , Any low spice red colour based Curry of your choice , Any dal with ghee tadka of your choice , Buttermilk with ginger	Apple, Almonds	Adai/Mixed lentils dosa, Pumpkin kootu (pumpkin and yellow moong dal subzi), Moong dal with Kokum Sambar
सोम 7 ऑक्टो	Cinnamon with mint Green Tea	Plain nachni/ ragi ukad, Home made Tea-ginger (milk based), Walnuts	Bhakari (Rice + Ragi/Nachni flour), Red maath/ Red chawli subji , Carrot raita, Buttermilk with ginger	Pear, Walnuts	Bhakari (Rice + Bajra flour), Dudhi/Lauki moong dal subji
मंगळ 8 ऑक्टो	Turmeric + Tulsi Green tea	Green moong dal with vegetables dhirde, Pista (unsalted)	Onion-Tomato koshimbir, Rice and moong flour with dudhi dhirde, Buttermilk with cumin powder	Mosambi (sweet lime), Jawas (flaxseed)	Roasted Veggies, Palak pachadi (raitha), Coconut Red Lentil Curry, Veg Clear Soup
बुध 9 ऑक्टो	Ginger & mint	Dosa, Buttermilk with ginger	Sadha Bhaat Hatsadicha/Red rice (cooked), Sadhi Amti/ Daily dal (Toor/Tuvar dal with tomato), Beetroot raita, Avocado Gazpacho	Black plums, Baked tofu strips	Bhakari (Ragi/Nachni + Jowar flour), Kobi/ Patta-Gobhi subji , Sadhi Amti/ Daily dal (Masoor dal with tomato), Mix veg pachadi
गुरु 10 ऑक्टो	Homemade Green tea, Black raisins (kalya manuka)	Rajgira plain puffs, Coffee (with nutmeg-cardamom, Orange	Neer dosa, Moong dal with Kokum Sambar, Cabbage poriyal/cabbage sabzi	Diet chivda, Pear	Sadha Bhaat White (Steamed), Plain Dal/Varan (Moong/Masoor dal), Spring-onion pachadi



तुमचा "आरोग्य दर्शिका" अहवाल कसा वाचावा, आठवावा आणि समजून घ्यावा.

भारतातील पहिले डिजिटल नाडी परीक्षा यंत्र - नाडी तरंगिणी सह तुमचे अंतर्गत आरोग्य बदलण्यासाठी आणि सुधारण्यासाठी पहिले पाऊल उचला. हा तुमचा पहिला डिजिटल नाडी आधारित आरोग्य अहवाल आहे. आम्ही या नाडी आधारित आरोग्य अहवालातून काय वाचायचे आणि काय समजून घ्यायचे हे सांगणार आहोत. आता आपण तुमच्या आरोग्याचे प्रतिबिंब पाहूया!!

एक आयुर्वेद प्रॅक्टीशनर तुम्हाला हा अहवाल वैद्यकीयदृष्ट्या सहसंबंधित करण्यास मदत करू शकतात आणि तुम्हाला आरोग्य-संबंधित माहिती अधिक स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने सांगू शकतात.

? आरोग्य दर्शिका (रुग्ण नाडी अहवाल) काय आहे?

✓ आरोग्य दर्शिका अहवाल हा तुमच्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब आहे. नाडी तरंगिणी - नाडी परीक्षा यंत्राद्वारे यशस्वी नाडी कॅप्चर केल्यानंतर हा अहवाल तयार होतो. यात तुमची आजची अंतर्गत आरोग्याची स्थिती (विकृती - तुमच्या शारीरिक आणि मानसिक आजाराची शक्यता) तसेच, आदर्श शरीर प्रकारानुसार (प्रकृती - जेव्हा तुम्ही निरोगी, पौगंडावस्थेतील (किशोरवयीन) होता) तुमच्या अंतर्गत आरोग्याची स्थिती याविषयी सांगितले आहे.

? आरोग्य दर्शिका अहवालामागील शास्त्र काय आहे?

✓ आरोग्य दर्शिका अहवाल आयुर्वेद विज्ञानावर आधारित आहे. नाडीपरीक्षेसह ५००० वर्षे जुने भारतीय वैद्यकशास्त्र नाडी तरंगिणीच्या आरोग्य दर्शिका अहवालामध्ये आहे. या तर्काचा वापर करून आम्ही त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेसह डिजिटल स्वरूपात एकत्रित केले आहे. जेणेकरून, अद्वितीय नाडी आलेख दिले जातील आणि रुग्णाच्या नाडी अहवालाचे डिजिटल, चित्रमय स्वरूप प्रदान केले जाईल.

? अंतर्गत आरोग्य विश्लेषण काय आहे?

✓ अंतर्गत आरोग्य विश्लेषण म्हणजे तुमचे शरीर, मन आणि तुमच्या सहजीवनातील चेतनेचे, आहाराचे सेवन, शारीरिक हालचाल, झोपेची चक्रे (वेळापत्रक) आणि पाणी पिण्याच्या पद्धतीची संपूर्ण माहिती आहे.

? या अहवालात मला मिळालेले परिणाम (माहिती) मी कसे वाचू?

✓ आम्ही तुम्हाला तुमचा आरोग्य दर्शिका अहवाल विशिष्ट विभागांमध्ये देत आहोत: प्रकृती विश्लेषण विभाग, नाडी विकृती विश्लेषण विभाग, अंतर्गत आरोग्य विश्लेषण विभाग, आहार आणि जीवनशैली शिफारसी विभाग. तुमच्या आरोग्य दर्शिका अहवालातील निकाल साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडले आहेत. चित्रे, आलेख आणि रंगांचा वापर केल्यामुळे ते तुम्हाला अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत होईल.

? प्रकृती परीक्षण म्हणजे काय?

✓ या विभागात, आम्ही तुम्हाला तुमच्या आदर्श शरीराचा प्रकार किंवा प्रकृतीच्या प्रश्नावलीवर आधारित माहिती प्रदान करतो. या विभागात, तुम्हाला "स्वतः" च्या भौतिक, शारीरिक आणि मानसशास्त्रीय अभ्यासाच्या संकलित आढाव्यानुसार माहिती मिळेल.

? नाडी विकृती परीक्षणात मला काय मिळेल?

✓ या विभागात, आम्ही तुम्हाला "नाडी विकृती परीक्षण" याविषयी सांगतो. तुमचा सध्याचा आहार, वातावरण किंवा ऋतूतील बदल, नवीन रुपांतरे किंवा अनुकूलन या संदर्भात आम्ही तुमची असंतुलित स्थिती किंवा विकृती स्पष्ट केली आहे. तुमच्या शारीरिक आणि मानसिक आजाराची शक्यता म्हणजे असंतुलन किंवा "विकृती."

? मी आरोग्य दर्शिका (रुग्ण नाडी अहवाल) कशाप्रकारे वाचू किंवा समजून घेऊ शकतो?

✓ आरोग्य दर्शिका अहवाल आकर्षक आणि तुम्हाला सहजपणे समजेल अशा छापील आवृत्तीच्या स्वरूपात येतो, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला तुमचा कॅप्चर केलेला नाडी आलेख (नाडीचे तरंग), तुमची सध्याची डेमोग्राफिक माहिती (वय, लिंग, वजन, उंची, रोगांची उपस्थिती इ.), प्रकृती (आदर्श शरीर प्रकार) आणि विकृती पातळी (निम्न, मध्यम, उच्च), तसेच तुमचे अंतर्गत आरोग्य गुणांक देत आहोत.

? माझ्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणते उपाय किंवा शिफारसी दिल्या आहेत?

✓ या अहवालात आम्ही तुम्हाला आहार, योगासने, व्यायामाचे वेळापत्रक, झोपेची चक्रे (वेळापत्रक) आणि पाणी पिण्याच्या पद्धती या संदर्भात सर्व आवश्यक खबरदारी दिलेल्या आहेत, जेणेकरून, तुम्ही तुमच्या चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी या खबरदारीचे नियमित पालन करू शकाल. कृपया लक्षात घ्या की, या विभागातील घटक तुमचे स्थान, तापमान, आवडी-निवडी आणि ऍलर्जी किंवा आरोग्याच्या तक्रारीची उपस्थिती किंवा अनुपस्थिती यानुसार बदलू शकतात.

? हा अहवाल घेऊन मी कुठे जाऊ? मला माझे औषधोपचार किंवा उपचार पद्धती कुठे मिळू शकतात?

✓ एक आयुर्वेद अभ्यासक, नाडी तरंगिणी स्मार्ट क्लिनिक तज्ञ किंवा प्रमाणित स्वास्थ्य (वेलनेस) तज्ञ तुम्हाला प्रकृती, विकृती आणि अंतर्गत आरोग्य विश्लेषण याविषयी संपूर्ण माहिती देऊ शकतात आणि त्यासाठी वैद्यकीय सहसंबंध देखील देऊ शकतात. ते तुम्हाला आवश्यक पंचकर्म उपचार आणि औषधोपचार देखील देऊ शकतात.



नोंदणी क्रमांक	: 213460	वय	: 56 Years
रुग्णाचे नाव	: Test Patient	लिंग	: Male
अहवाल तारीख	: 4 Oct 2024	ई-मेल	: info@atreyainnovations.com
क्लिनिकचा पत्ता	: 301, City Centre, Hinjawadi phase 1, Pune,		
संपर्क	: Maharashtra, India - 411021		
	: +91 7774040185		

अस्वीकरण

- या अहवालात दिलेल्या शिफारसी आणि माहिती डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय म्हणून अभिप्रेत नाही.
- कृपया स्व-निदान करू नका. कृपया डॉक्टर किंवा आरोग्य सेवा तज्ञांचा सल्ला घ्या.
- अहवालाचे विश्लेषण रुग्णाच्या वैद्यकीय माहितीची अचूकता आणि नाडी पॅटर्न कॅप्चर करण्यासाठी यंत्राचा योग्य वापर याच्या अधीन आहे.
- सर्व अहवालांना त्यांच्या मर्यादा असतात आणि इतर संबंधित चाचण्या आणि क्लिनिकल चिन्हे/लक्षणे यांच्याशी संबंध आवश्यक असतो. कृपया त्यानुसार अर्थ लावा. संपूर्ण निदानासाठी प्रॅक्टीशनर्स त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आणि रुग्णाच्या ज्ञानावर अवलंबून असतात.

नियम आणि अटी

- नाडी चाचणीतून मिळालेल्या सर्व परिणामांचा क्लिनिकल डेटा सह अर्थ लावला जावा. कृपया वैद्यकीय दृष्ट्या संपर्क साधा आणि तुमच्या काही शंका असल्यास तुमच्या आयुर्वेद तज्ञ किंवा डॉक्टरांशी संपर्क साधा. तपासाचे / परीक्षणाचे परिणाम तुम्ही नाडी परीक्षा केलेल्या वेळेवर अवलंबून असतात.
- अत्रेय इन्व्हेशन्स प्रा. लि. तुमचे अहवाल वेळेवर पोहोचवण्यासाठी वचनबद्ध आहे. तथापि, अनपेक्षित परिस्थितीत जसे की उपकरणाची उपलब्धता नसणे / उपकरणे बिघडणे / नैसर्गिक आपत्ती / आयटी-संबंधित समस्या इत्यादी, गोष्टींमुळे अहवालास विलंब होऊ शकतो. अत्रेय इन्व्हेशन्स प्रा. लि. प्रत्येक वेळी हा विलंब कमीत कमी असल्याची खात्री करेल.
- या नाडी अहवालाचे आंशिक पुनरुत्पादन कठोरपणे प्रतिबंधित आहे.
- कोणत्याही शंका/विवादाच्या बाबतीत, अत्रेय इन्व्हेशन्स प्रा. लि. द्वारे पुनर्प्राप्त/मुद्रित केलेला अहवालास अंतिम मानले जाईल.
- उपचार आणि चिकित्सेची प्रभावीता सुनिश्चित करण्यासाठी ठराविक कालावधी नंतर पाठपुरावा (फॉलो-अप) अहवाल आवश्यक आहे. कृपया तुमच्या आयुर्वेद तज्ञाशी संपर्क साधा आणि फॉलो-अपभेटीची वेळ निश्चित करा. अत्रेय इन्व्हेशन्स प्रा. लि. याची पुष्टी करण्यासाठी संलग्न नाही आणि शेड्यूलिंग समस्या किंवा निष्कर्षासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
- कृपया सर्व नियम व अटी वाचा: <https://www.naditarangini.com/tc/>

Aarogya Darshika



सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःखमाप्स्यते॥